



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या ९२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
मंगळवार, दि.२८ जून, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ९२ वी बैठक मंगळवार, दि.२८ जून, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
५)	श्री. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	डॉ. मिश्रा डी. एन., कुलसचिव	सचिव

**स्वागत:**

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. वर्ल्ड एज्युकेशन कॉंग्रेस मुंबई यांनी "जगातील १०० प्रभावशाली कुलगुरु" मध्ये सोलापूर विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. डॉ. एन. एन. मालदार यांची निवड केल्यामुळे मा. कुलगुरुंचे अभिनंदन करण्यात आले.

**अनुपस्थिती:**

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी व मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] २४ मे, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: २४ मे, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०२ ] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.१२/०५/२०१६ पासून दि.१७/०६/२०१६ पर्यंतचा आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५ / प्र. क्र. / १०० / १३, दि.०८ जानेवारी, २०१६ नुसार विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग), विशेष कार्यासन अधिकारी (रुसा व इतर अनुदान संस्था) व मानसेवी लेखनिक (आस्थापना विभाग) यांना मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मासिक पारिश्रमिक दिल्याची व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१८ / प्र. क्र. / १०० / १३, दि.०८ जानेवारी, २०१६ नुसार विविक्षित कामासाठी कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग), विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) या पदासाठी मुलाखत घेवून, निवड समितीचा अहवाल स्विकारून दि.१२/०४/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने श्री. नारकर एस. ए. व श्री. इनामदार आय. ए. यांची अनुक्रमे रुसा व इतर अनुदान संस्था आणि अभियांत्रिकी विभागासाठी दि.१३/०४/२०१६ रोजीच्या नियुक्ती आदेशान्वये विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उक्त शासन निर्णयानुसार श्री. नारकर एस. ए. यांना रुपये ४०,०००/- इतके मासिक पारिश्रमिक देय होते. तर श्री. इनामदार आय. ए. यांना रुपये २३,२८७/- इतके पारिश्रमिक देय होत आहे. परंतु अभियांत्रिकी विभागातील कामाचे स्वरूप व त्यांचा अनुभव पाहता त्यांना रुपये २५,०००/- दरमहा मासिक पारिश्रमिक आदा करण्यास व यापूर्वी पासून आस्थापना विभागात मानसेवी लेखनिक म्हणून एकत्रित मानधनावर कार्यरत असलेले श्री. शेख एम. एम. यांना रुपये ११,०००/- ऐवजी दि.०८/०१/२०१६ च्या शासन निर्णयानुसार रुपये १५,०००/- मासिक पारिश्रमिक देय होत आहे.

सदरची बाब धोरणात्मक निर्णय असल्याने व नजिकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने दि.२३/०५/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये वरीलप्रमाणे श्री. नारकर एस. ए., विशेष कार्यासन अधिकारी (रुसा व इतर अनुदान संस्था), श्री. इनामदार आय. ए. (अभियांत्रिकी विभाग) व श्री. शेख एम. एम. मानसेवी लेखनिक यांना अनुक्रमे रु.४०,०००/-, रु.२५,०००/- व रु.१५,०००/- मासिक पारिश्रमिक आदा करण्यास महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०४ ] सोलापूर विद्यापीठात नियमित एम.एस्सी. भूशास्त्र या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "Prof. K.B. Powar memorial gold medal" या नावाने सुवर्णपदक देण्यास व त्याकरिता ₹१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. पी. प्रभाकर, डॉ. पी. टी. सावंत व डॉ. ए. बी. नारायणपेठकर यांनी सोलापूर विद्यापीठात नियमित एम. एस्सी. भूशास्त्र या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "Prof. K.B. Powar memorial gold medal" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.२७/०५/२०१६ रोजीच्या पत्रासोबत ₹१,००,०००/- (अक्षरी एक लाख फक्त) ची देणगी विद्यापीठास रोखीने दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यवस्थापन परिषद बैठकीची तारीख निश्चित नसल्याने डॉ. पी. प्रभाकर, डॉ. पी. टी. सावंत व डॉ. ए. बी. नारायणपेठकर यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,००,०००/- (अक्षरी एक लाख) इतकी रक्कम देणगी म्हणून रोखीने स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. सदर मान्यतेनुसार देणगीदारांनी ₹१,००,०००/- इतकी रक्कम वित्त व लेखा विभागामध्ये जमा करून त्याची पावती अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०५ ] सोलापूर विद्यापीठात नियमित एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक सायन्स या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "प्रा. श्री. ना. गोडबोले स्मृती श्रीलीला" या नावाने सुवर्णपदक व रोख रक्कम ₹१,०००/- देण्याकरिता ₹१,१५,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्रा. श्रीमती सुलभा शरद पिशवीकर यांनी सोलापूर विद्यापीठात नियमित एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक सायन्स या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "प्रा. श्री. ना. गोडबोले स्मृती श्रीलीला" या नावाने सुवर्णपदक व ₹१,०००/- रोखीने देण्यासाठी दि.०७/०६/२०१६ रोजीच्या पत्रासोबत ₹१,१५,०००/- (अक्षरी एक लाख पंधरा हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यवस्थापन परिषद बैठकीची तारीख निश्चित नसल्याने प्रा. श्रीमती सुलभा शरद पिशवीकर यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,१५,०००/- (अक्षरी एक लाख पंधरा हजार फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०६ ] सोलापूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातून एम. ए. भाग १ व २ इतिहास या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "सौ. शांताबाई निवृत्ती गायकवाड (स्वकुळसाळी) सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता ₹१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: सौ. शांताबाई निवृत्ती गायकवाड (स्वकुळसाळी) यांनी सोलापूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातून एम. ए. भाग १ व २ इतिहास या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "सौ. शांताबाई निवृत्ती गायकवाड (स्वकुळसाळी) सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.१०/०६/२०१६ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०५,०००/- (अक्षरी एक लाख पाच हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यवस्थापन परिषद बैठकीची तारीख निश्चित नसल्याने सौ. शांताबाई निवृत्ती गायकवाड (स्वकुळसाळी) यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,००,०००/- (अक्षरी एक लाख रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०७ ] विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या माहे मे, २०१६ ते एप्रिल, २०१७ दरम्यान घ्यावयाच्या बैठकांच्या प्रस्तावित तारखांचे वेळापत्रकाला मा. कुलगुरुंनी दिलेल्या प्रशासकीय मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या बैठका महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ व त्यानुषंगिक परिनियमातील तरतूदीनुसार ज्या त्या विभागाकडून घेण्यात येतात. या बैठका घेत असताना, एकसूत्रता यावी व प्रशासकीय कामकाज सुटसुटीत व गतिमान होण्याच्या दृष्टीने मा.कुलगुरुमहोदयांच्या मार्गदर्शनानुसार विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ दरम्यान घ्यावयाच्या बैठकांचे प्रस्तावित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

या प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत सर्व संवैधानिक अधिकाऱ्यांना पत्र जा.क्र. सोविसो / सनिवि / ३१९६, दि.२८/०३/२०१६ अन्वये देण्यात येवून या तारखांमध्ये काही दुरुस्ती अथवा बदल आवश्यक असल्यास दि.११/०४/२०१६ पर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते.

या प्रस्तावित तारखांमध्ये परीक्षा विभागाने दि.१३/०४/२०१६ रोजीच्या पत्रानुसार, ग्रंथालय विभागाने दि.०५/०४/२०१६ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीनुसार, कुलगुरु कार्यालयाने दि.०२/०४/२०१६ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये व क्रीडा विभागाच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीनुसार बैठकांच्या तारखांमध्ये बदल सुचविले होते. या सुचविण्यात आलेल्या तारखांची प्रस्तावित वेळापत्रकामध्ये नोंद घेण्यात आली आहे.

सबब, माहे मे, २०१६ ते एप्रिल, २०१७ दरम्यान घ्यावयाच्या विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या तारखांबाबतचे नियोजित वेळापत्रकाला मा. कुलगुरुंनी दिलेल्या प्रशासकीय मान्यता माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या माहे मे, २०१६ ते एप्रिल, २०१७ दरम्यान घ्यावयाच्या बैठकांच्या प्रस्तावित तारखांच्या वेळापत्रकाला मा. कुलगुरुंनी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेची सर्वानुमते नोंद घेण्यात आली.



[ ०८ ] विद्यापीठ मनुष्यबळ पुरवठा करणारे मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदाराकडून मनुष्यबळ वाढविल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठास दि.०१/०४/२०१६ ते दि.३१/०३/२०१७ पर्यंत मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदारामार्फत मनुष्यबळ घेण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी दि.२८/०३/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदारास खालीलप्रमाणे मनुष्यबळ पुरविण्याबाबत दि.३१/०३/२०१६ रोजीच्या पुरवठा आदेशान्वये कळविण्यात आले आहे. त्यानुसार संबंधितांनी विद्यापीठास मनुष्यबळ पुरवठा करत आहेत.

अ.क्र.	विभागाचे नाव	एकूण संख्या
१)	संगणक लेखनिक (एकत्रित वेतन)	०१
२)	संगणक लेखनिक (एकत्रित वेतन)	०२
३)	संगणक लेखनिक	६२
४)	प्रयोगशाळा सहायक	०२
५)	डाटा ऑपरेटर	१०
६)	इंटरनेट एक्सपर्ट	०२
७)	वाहनचालक	०९
८)	प्रयोगशाळा परिचर	०३
९)	शिपाई	२८
१०)	माळी	११

दि.१२/०५/२०१६ रोजी मा. कुलगुरुमहोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत खालीलप्रमाणे ठरले.

"आस्थापना विभागामार्फत ०९ कर्मचाऱ्यांची मागणीची टिपणी सादर करून यातील ०५ कर्मचारी म. वि. वि. मं. विभागास व ०४ कर्मचारी वित्त व लेखा विभागास द्यावेत."

त्यानुसार दि.२४/०५/२०१६ रोजी आस्थापना विभागामार्फत टिपणी सादर केली असता मा. कुलगुरुमहोदयांनी खालील विभागासाठी मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदारामार्फत संगणक लेखनिक घेण्यास मान्यता दिली आहे.

अ.क्र.	विभागाचे नाव	एकूण संख्या
१)	महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ	०५
२)	वित्त व लेखा विभाग	०४

सबब, खाजगी कंत्राटदारामार्फत घेण्याची संख्या ०९ ने वाढली असल्याने सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठ मनुष्यबळ पुरवठा करणारे मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे या खाजगी कंत्राटदाराकडून मनुष्यबळ वाढविल्याच्या बाबीची सर्वानुमते नोंद घेण्यात आली.

[ ०९ ] देखरेख समिती दि.२९/०४/२०१६ रोजीच्या ठराव क्र.२ अन्वये व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशी नुसार वर्ग ३ व ४ संवर्गातील भरती प्रक्रिया लवकरात लवकर संपविण्याच्या उद्देशाने मॅन्युअल स्कूटिनी करण्याऐवजी प्राप्त अर्जाची संगणकाद्वारे छाननी करून पात्र व अपात्र यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: देखरेख समितीच्या दि.२९/०४/२०१६ च्या बैठकीतील ठराव क्र.२ अन्वये भरती प्रक्रिया लवकरात लवकर संपविण्याच्या उद्देशाने मॅन्युअल स्कूटिनी करण्याऐवजी वर नमूद केलेल्या अटीनुसार पुनश्च: छाननी करण्याबाबत बहिस्थ: एजन्सीला कळविण्यात यावे. त्यानुसार बहिस्थ: एजन्सीकडून छाननी होऊन प्राप्त झालेल्या पात्र व अपात्र याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द कराव्यात व त्याबाबत जर एखाद्या उमेदवाराने हरकत घेतली तर केवळ अशा उमेदवाराचा अर्ज मॅन्युअल पध्दतीने तपासण्यात यावा, अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली आहे.

सदर याद्या विद्यापीठ संकेतस्थळावर दि.१६/०६/२०१६ रोजी टाकणे अनिवार्य असल्याने व नजिकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने तातडीची बाब विचारात घेता, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १० ] देखरेख समिती दि.२९/०४/२०१६ रोजीच्या ठराव क्र.२ अन्वये व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशी नुसार वर्ग ३ व ४ संवर्गातील भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: "दि.०२/०६/२०१५ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांसाठी त्या त्या जाहिरातीनुसार आवेदनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या तारखेस किमान व कमाल वयोमर्यादेची गणना करण्यात येईल. तसेच शासकीय, निमशासकीय, विद्यापीठ व अनुदानित महाविद्यालयाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही." असे नमूद आहे. तथापि, यापूर्वी दि.२९/०४/२०१२, दि.०७/०५/२०१२ व दि.०४/०६/२०१२ रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमध्ये नियमित प्रशासकीय पदांच्या भरतीकरिता अर्जदारासाठी सूचना यामध्ये सूचना क्र.७ क मध्ये "जाहिरातीत नमूद केलेल्या प्रत्येक पदाची किमान व कमाल वयोमर्यादा जाहिरात प्रसिध्द झालेल्या तारखेदिवशी सापेक्ष समजण्यात येईल." असे नमूद आहे. यास्तव दि.२९/०४/२०१६ रोजीच्या देखरेख समितीच्या बैठकीमध्ये ठराव क्र.२ नुसार पूर्वीच्या जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या गुणवत्ता यादीनुसार नेमणूकीसाठी पात्र ठरले आणि ते आजमितीस वयोमर्यादेच्या बाहेर असतील तर त्यांना नेमणूक आदेश देताना शासनाची मान्यता घ्यावी अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली.

सदरची बाब धोरणात्मक निर्णय असल्याने व नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने तातडीची बाब विचारात घेता, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ११ ] देखरेख समिती दि.२९/०४/२०१६ रोजीच्या ठराव क्र.३ अन्वये व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशी नुसार वर्ग ३ व ४ संवर्गातील भरती प्रक्रियेसंदर्भात सर्वच प्राप्त अर्जांची मॅन्युअली छाननीबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: दि.१५/०४/२०१६ रोजी कुलसचिव यांनी सादर केलेल्या टिपणीतील मुद्दा क्र.१ च्या संदर्भात दि.२९/०४/२०१६ रोजीच्या देखरेख समितीच्या बैठकीतील ठराव क्र.३ मध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे.

भरतीप्रक्रिया लवकरात लवकर संपवण्याच्या उद्देशाने मॅन्युअल स्कूटिनी करण्याऐवजी वर नमूद केलेल्या अटीनुसार पुनश्च: छाननी करण्याबाबत बहिस्थ: एजन्सीला कळविण्यात यावे. यानुसार बहिस्थ: एजन्सीकडून छाननी होवून प्राप्त झालेल्या पात्र व आपत्र याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द कराव्यात व त्याबाबत एखाद्या उमेदवाराने हरकत घेतली तर केवळ अशा उमेदवारांचा अर्ज मॅन्युअल पध्दतीने तपासण्यात यावा, अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे केलेली आहे.

सदरची बाब सेवाप्रवेशाची निगडीत असल्याने व सदर याद्या विद्यापीठ संकेतस्थळावर दि.१६/०६/२०१६ रोजी टाकणे अनिवार्य असल्याने, नजिकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने तातडीची बाब विचारात घेता, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १२ ] देखरेख समिती दि.०६/०४/२०१६ रोजीच्या ठराव क्र.५ अन्वये व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशी नुसार वर्ग ३ व ४ संवर्गातील प्रशासकीय सेवकांच्या भरती प्रक्रिये संदर्भातील महत्वाच्या सूचनास मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेल्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: देखरेख समितीच्या दि.०६/०४/२०१६ च्या बैठकीतील विषय क्र.५ अन्वये प्रशासकीय भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्वाच्या सूचनामध्ये पदनिहाय परीक्षेचे वर्गीकरण क व ड संवर्गाच्या लेखी परीक्षेसाठी विषयवार प्रश्न, गुण व परीक्षेचे स्वरूप आणि सर्वसाधारण सूचना माहितीस्तव सादर केली असता, त्यावर खालीलप्रमाणे ठराव पारित झालेला आहे.

ठराव:	लेखी परीक्षेबाबत तयार केलेल्या नियमावलीची नोंद घेण्यात आली. तथापि, सेवाप्रवेश नियमासंदर्भातील ह्या महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम २८ (टी) नुसार परिणियमान्वये तयार करणे आवश्यक आहे. मात्र यासंदर्भात कोणतेही परिणियम अस्तित्वात नसल्याने मा. कुलगुरुंनी त्यांना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(८) अन्वये प्राप्त अधिकारात आदेश निर्गमित करावेत असे सर्वानुमते ठरले.
-------	--

उक्त बाब सेवाप्रवेश नियमाशी निगडीत असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम २८(टी) नुसार व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केलेली आहे.

सदरची बाब सेवा प्रवेशाशी निगडीत असल्याने व नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने तातडीची बाब विचारात घेता, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ १३ ] दि.१९ सप्टेंबर, १९९१ ते २३ ऑक्टोबर, १९९२ दरम्यान नियुक्त झालेल्या बिगर नेट / सेट अर्हताधारक शिक्षकांना यापूर्वी तदर्थ (Ad-hoc) अशी मान्यता दिलेल्या शिक्षकांना शासन निर्णय व शिक्षण संचालनालय यांचे परिपत्रकातील अनुपालन करावयाचे बाबी क्र.१ ते १० नुसार सोबत जोडलेल्या तक्त्यातील रकाना क्र.०५ प्रमाणे त्रिसदस्यीय समितीचे शिफारशी महाविद्यालयास कळविण्यास तसेच श्रीमती शुक्ला आर. ए., विषय हिंदी, ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांना तदर्थ (Ad-hoc) ऐवजी नियमित मान्यता (Regular Approval) देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: शासन निर्णय दि.२७ जून, २०१३, मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचे दि.११ सप्टेंबर, २०१३ व दि.२४ मार्च, २०१४ रोजीचे परिपत्रक सोबत जोडले असून, कृपया अवलोकनी घ्यावे.

राज्यातील अकृषी विद्यापीठातील संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील बिगर नेट / सेट अध्यापकांच्या सेवा नियमित करून त्यांना अनुषंगिक लाभ देण्याबाबत दि.२७ जून, २०१३ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी, असे कळविले आहे.

दि.१९ सप्टेंबर, १९९१ ते २३ ऑक्टोबर, १९९२ दरम्यान नियुक्त झालेल्या बिगर नेट / सेट अर्हताधारक शिक्षकांना यापूर्वी तदर्थ (Ad-hoc) अशी मान्यता दिलेली आहे. सोबत जोडलेल्या यादीतील १२ बिगर नेट / सेट शिक्षकांचे प्रस्ताव त्रिसदस्यीय समितीने पडताळणी केले असता शासन निर्णय व शिक्षक संचालनालय यांचे परिपत्रकातील अनुपालन करावयाचे बाब क्र.१ ते १० नुसार अ.क्र.१ ते ११ शिक्षकांना अपात्र व अ.क्र.१२ श्रीमती शुक्ला आर. ए. यांना पात्र ठरविण्यात आले आहे.

सबब, सोबत जोडलेल्या तक्त्यातील रकाना क्र.०५ प्रमाणे त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशी महाविद्यालयास कळविण्यास तसेच श्रीमती शुक्ला आर. ए., विषय हिंदी, ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांना तदर्थ (Ad-hoc) ऐवजी नियमित मान्यता (Regular Approval) देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: दि.१९ सप्टेंबर, १९९१ ते २३ ऑक्टोबर, १९९२ दरम्यान नियुक्त झालेल्या बिगर नेट / सेट अर्हताधारक शिक्षकांना यापूर्वी तदर्थ (Ad-hoc) अशी मान्यता दिलेल्या शिक्षकांना शासन निर्णय व शिक्षण संचालनालय यांचे परिपत्रकातील अनुपालन करावयाच्या बाबी क्र.१ ते १० नुसार तक्त्यातील रकाना क्र.०५ प्रमाणे त्रिसदस्यीय समितीचे शिफारशी महाविद्यालयास कळविण्यास तसेच श्रीमती शुक्ला आर. ए., विषय हिंदी, ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांना तदर्थ (Ad-hoc) ऐवजी नियमित मान्यता (Regular Approval) देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १४ ] M/s. Lipi Data Systems Pvt. Ltd. या फर्मसोबत विभागाकडे असलेले लिपी प्रिन्टरच्या देखभाल / दुरुस्तीसाठी AMC (Maintenance Agreement) करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विभागाकडे असलेले तीन 1) Lipi Printer T-6100 Line matrix Sr.No. T10JTFQ2683, 2) Lipi Printer T-6312Line matrix Sr. No. 6312MPDUH2265 3) Lipi Printer T-6610 Line matrix Sr. No. 6610SNBSH1786 या प्रिन्टरच्या देखभाल / दुरुस्तीसाठी M/s. Lipi Data Systems Pvt. Ltd या फर्मसोबत एका वर्षासाठी वॉरंटी कालावधी घेणे गरजेचे आहे. सदर कामासाठी शासकीय नियमाप्रमाणे होणारे इतर टॅक्सेस वगळता रु.१५,०००/- इतका होणार असून सदर कामासाठी होणारा खर्च रु.एक लाखाच्या पुढे होणार आहे. उपरोक्त सर्व प्रिन्टर हे Lipi या कंपनीचे असून त्यांची AMC Lipi याच कंपनीशी करणे अत्यावश्यक आहे. सदर कंपनी बरोबर AMC करण्याकरिता दि.०७/०५/२०१६ रोजीच्या टिपणीस मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिलेली आहे.

सदरचा विषय समान लेखा संहिता २०१२ या महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील तरतूदीनुसार रु. एक लाखापुढील खरेदी / कामासाठीच्या खर्चास खरेदी समिती, वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि, उपरोक्त बाब ही सेवेच्या अनुषंगाने असल्याने व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

M/s. Lipi Data Systems, Pvt. Ltd या फर्मसोबत करावयाचा दरकरार व त्या अनुषंगाने होणारा खर्च शासकीय नियमाप्रमाणे होणारे इतर टॅक्सेस वगळता रु.१५,०००/- इतका असून सदरचा खर्च विभागाकडील AMC Charges Hardware & Software या अंदाजपत्रकीय शिर्षकामधून करावा लागणार आहे. सदर कामासाठी होणारा खर्च रु. एक लाखाच्या पुढे असल्याने व सदरचे काम हे सेवा प्रकारात मोडत असल्याने सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवणे गरजेचे आहे.

सबब, M/s. Lipi Data Systems Pvt. Ltd यांच्यासोबत AMC (Maintenance Agreement) करून त्यांना कामाचे आदेश देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: M/s. Lipi Data Systems Pvt. Ltd. या फर्मसोबत विभागाकडे असलेले लिपी प्रिन्टरच्या देखभाल / दुरुस्तीसाठी AMC (Maintenance Agreement) करून त्यांना कामाचे आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १५ ] परीक्षा विभाग, कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरिता झेरॉक्सिंगच्या कामाचे वार्षिक दरकरार करण्याबाबत व मे. अर्जून सर्द्धिसेस, सोलापूर यांच्यासोबत A-4 साईज एकबाजू व पाठपोठ झेरॉक्सिंगच्या कामाचा करारनामा करुन कामाचे आदेश देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभाग, कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरिता झेरॉक्सचे कामाकरिता वार्षिक दरकरार करण्याबाबत विभागाकडून दि.०५/०४/२०१६ रोजीच्या मान्यतेने ई-निविदा मागविण्यासाठी दै. लोकमत व दै. दिव्य मराठी या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली होती. निविदा दाखल करण्याची मुदत दि.१२/०५/२०१६ रोजी सायं.५ वाजेपर्यंत होती. विभागाने दिलेल्या विहित वेळेत व मुदतीत एकूण चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या चार निविदांच्या तांत्रिक निविदा दि.१७/०५/२०१६ रोजी निविदा उघडणे समिती समक्ष उघडून तौलनिक तक्ता तयार केला असता तांत्रिकदृष्ट्या पात्र / अपात्र ठरल्याचा तपशील खालीलप्रमाणे

अ.क्र.	निविदाधारकांचे नाव	पात्र / अपात्र
१)	मे. सनशाईन सर्द्धिसेस, प्लॉट नं.१ काडादी नगर, किनारा हॉटेल समोर, सोलापूर	पात्र
२)	मे. अर्जून सर्द्धिसेस, २१५ अ-२६९, कर्णिक नगर, सोलापूर	पात्र
३)	मे. एस. के. एंटरप्राईझेस, पुणे	पात्र
४)	मे. विलास विठ्ठल कुलकर्णी, सोलापूर	अपात्र

उपरोक्तप्रमाणे पात्र ठरलेल्या अ.क्र.१ ते ३ निविदाधारकांच्या दराच्या निविदा दि.२७/०५/२०१६ रोजी निविदा उघडणे समिती समक्ष उघडून दारचा तौलनिक तक्ता तयार केला असता मे. अर्जून सर्द्धिसेस, सोलापूर या फर्मचे दर न्यूनतम असून सदर फर्मने दिलेले दर खालीलप्रमाणे आहेत.

Sr. No.	Particular	Rate Per Page
1)	A-4 Size Paper (Single Side)	Rs.0.48 Paisa
2)	A-4 Size paper (Both Side)	Rs.0.63 Paisa

मे. अर्जून सर्द्धिसेस, सोलापूर यांनी दिलेले दर वरीलप्रमाणे असून सदर कामासाठी येणारा खर्च अंदाजे ₹५,००,०००/- (रुपये पाच लाख फक्त) इतका आहे. सदरचा खर्च विभागाकडील Photocopy Charges या अंदाजपत्रकीय शिर्षकामधून करावा लागणार आहे. सदर कामासाठी होणारा खर्च रुपये एक लाखाच्या पुढे असल्याने व सदरचे काम हे सेवा प्रकारात मोडत असल्याने सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवणे गरजेचे आहे.

सबब, मे. अर्जून सर्द्धिसेस, सोलापूर यांच्यासोबत वार्षिक दरकरार करुन त्यांना झेरॉक्स करण्यासाठीच्या कामाचे आदेश देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: परीक्षा विभाग, कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरिता झेरॉक्सिंगच्या कामाचे वार्षिक दरकरार करण्याबाबत व मे. अर्जून सर्द्धिसेस, सोलापूर यांच्यासोबत A-4 साईज एकबाजू व पाठपोठ झेरॉक्सिंगच्या कामाचा करारनामा करुन कामाचे आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ १६ ] विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तावेजचे विद्यापीठ दंडकानुसार संरक्षित करण्याचे Digitization चे काम Science and Technology Park, Savitribai Phule Pune University Campus, Pune यांच्या कडून करून घेण्याऐवजी पर्यायी मार्ग शोधण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तऐवजांचे Digitization करणे, तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालय स्थापनेपासून आजआखेरचे स्थायी स्वरूपाचे दस्तावेज विद्यापीठ दंडकानुसार संरक्षित करणे अनिवार्य आहे. विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तऐवजांची संख्या अंदाजे १३,००,००० इतकी आहे.

त्यानुषंगाने प्रस्तूत विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाच्या दस्तावेजांचे Digitization चे काम Science and Technology Park, Pune University Campus, Pune यांच्याकडून करून घेण्यास दि. २४/०५/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेतील विषय क्र. ३ च्या ठरावान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

त्यानुसार कुलसचिव कार्यालयाने पत्र क्र.SUS/R-Office/5465, Date: 13/06/2016 अन्वये Science and Technology Park, Savitribai Phule Pune University Campus, Pune यांना प्रस्तूत विद्यापीठाच्या स्थायी स्वरूपाच्या दस्तऐवजांच्या Digitization करण्याकरिता पत्र पाठवून अंदाजे खर्च विचारला असता, त्यांनी we sincerely regret our inability to provide Digitization Services, since such provisions are not in our current scope of services provided असे कळवून याबाबत असमर्थता दर्शविली आहे.

सबब, विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तावेजचे विद्यापीठ दंडकानुसार संरक्षित करण्याचे Digitization चे काम Science and Technology Park, Savitribai Phule Pune University Campus, Pune यांच्या कडून करून घेण्याऐवजी पर्यायी मार्ग शोधण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठातील विविध प्रशासकीय विभागांतर्गत स्थायी स्वरूपाचे प्रशासकीय दस्तावेजचे विद्यापीठ दंडकानुसार संरक्षित करण्याचे Digitization चे काम शासन नियमानुसार ईटेंडर प्रक्रिया करून कार्यवाही करावी असे ठरले.

[ १७ ] "Seed Money for Research" करिताची नियमावली व proforma व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या स्वयं:मूल्यनिर्धारण अहवालामध्ये Criteria No.3.1.3 "Seed Money for Research" बाबत नमूद केले आहे.

विद्यापीठाच्या विविध संकुलातील व संलग्नित महाविद्यालयातील विविध विद्याशाखांतर्गत शिक्षकांना संशोधनासाठी विद्यापीठामार्फत वित्तीय सहाय्य देण्याकरिता "Seed Money for Research" ची नियमावली व proforma त्रिसदस्यीय समितीने तयार केलेला आहे. तसेच सदर समितीच्या शिफारशीनुसार सन २०१६-१७ च्या वार्षिक अंदाजपत्रकात ₹१५,००,०००/- (रुपये पंधरा लाख) इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

सबब, "Seed Money for Research" यासाठी समितीने तयार केलेली नियमावली व proforma व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: "Seed Money for Research" यासाठी समितीने तयार केलेल्या नियमावली व proforma यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १८ ] कायदा अधिकारी यांना न्यायालयीन प्रकरणासाठी वारंवार भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांशी संपर्क साधणे आवश्यक असल्याने दि.०१/०४/२००९ पासून दरमहा ₹२००/- भ्रमणध्वनी खर्च देण्यात येत असल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: कायदा अधिकारी यांना दि.०५/०३/२००९ रोजीच्या सादरीकरणावर न्यायालयीन प्रकरणासाठी भ्रमणध्वनीद्वारे वारंवार संबंधितांशी संपर्क साधणे आवश्यक असल्याने, याकरिता दर महा भ्रमणध्वनी खर्चापोटी ₹२००/- इतकी रक्कम देयक सादर केल्यानंतर आदा करण्यास तत्कालीन मा. कुलगुरु यांनी मान्यता दिलेली आहे.

सबब, सदर मान्यतेच्या अनुषंगाने कायदा अधिकारी यांना वर नमूद कारणास्तव दि.०१/०४/२००९ पासून दरमहा ₹२००/- भ्रमणध्वनी खर्चापोटी देयक स्विकारून रक्कम आदा केलेली आहे. नजर चुकीने सदर मान्यतेस व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्याचे राहून गेले आहे. तरी तत्कालीन कुलगुरु यांनी दि.०५/०३/२००९ च्या टिपणीन्वये दिलेली मान्यता व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: कायदा अधिकारी यांना न्यायालयीन प्रकरणासाठी वारंवार भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांशी संपर्क साधणे आवश्यक असल्याने दि.०१/०४/२००९ पासून दरमहा ₹२००/- भ्रमणध्वनी खर्च देण्यात येत असल्याच्या बाबीस सर्वानमुते मान्यता देण्यात आली.

[ १९ ] रसायनशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व वामसी लॅब्स लि., एम. आय. डी. सी. एरिया, चिंचोळी, सोलापूर यांच्या समवेत Chemicals and Pharmaceuticals संबंधीचा सामंजस्य करार (MoU) करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: रसायनशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ व वामसी लॅब्स लि., एम. आय. डी. सी. एरिया, चिंचोळी, सोलापूर या दोन्ही संस्थांना Chemicals and Pharmaceuticals या क्षेत्रात Project and Development work बाबत स्वारस्य आहे.

या सामंजस्य करारामुळे रसायनशास्त्र संकुलातील विद्यार्थ्यांना वामसी लॅब्स लि. सोलापूर या संस्थेत Project करण्यास संधी मिळेल. वामसी लॅब्स लि. साठी रसायनशास्त्र संकुलामध्ये त्यांनी तयार केलेल्या रसायनांचे Analysis करता येईल. तसेच नवीन Chemical Reaction संकुलामार्फत design करून देता येईल.

रसायनशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ व वामसी लॅब्स लि., एम. आय. डी. सी. एरिया, चिंचोळी, सोलापूर यांच्या समवेत Chemicals and Pharmaceuticals संबंधीचा Project and Development work बाबत सामंजस्य करार (MoU) करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: रसायनशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व वामसी लॅब्स लि., एम. आय. डी. सी. एरिया, चिंचोळी, सोलापूर यांच्या समवेत Chemicals and Pharmaceuticals संबंधीचा सामंजस्य करार (MoU) करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २० ] दि.१८/०६/२०१६ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.१५/०६/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१५/०६/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No. S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. दि.१८/०६/२०१६ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.१५/०६/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.१५/०६/२०१६ रोजी झालेल्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांताबाबत वित्त व लेखा समितीने दि.१८/०६/२०१६ च्या बैठकीत केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २१ ] विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरिता दि.१६/०६/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

(टिपणी: विद्यापीठ परिसरात करावयाच्या बांधकामाबाबत बांधकाम समितीची बैठक दि.१६/०६/२०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस विषय क्र.१ ते ९ व आयत्या वेळेचे विषय क्र.१०(१) व १०(२) सादर करण्यात आले असता, बांधकाम समितीच्या बैठकीतील ठराव क्र. ०२ ते ०९ व ठराव क्र.१०(१) व १०(२) नुसार व्यवस्थापन परिषदेस मान्यतेस्तव शिफारस करण्यात आली आहे.

सबब, विद्यापीठ परिनियम S.339(f) नुसार दि.१६/०६/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरिता दि.१६/०६/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतामधील ठराव क्र.२, ३, ४, ५ व ८ मध्ये खालीलप्रमाणे केलेल्या दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र.	ठराव क्र.	तपशील
१)	१	---
२)	२	परिनियम S.341 मध्ये नमूद केलेल्या मायनर कामाची (minor works) मर्यादा २५ लाखाऐवजी ७ कोटी करण्यास व परिनियम S.341 मध्ये दुरुस्ती करण्याबाबत अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.
३)	३	ठराव क्र.३, ४ व ५ मधील अ.क्र.२ नंतर खालीलप्रमाणे:
४)	४	3. Deccan Enviremental Consultant Pvt. Ltd, Plot No.403, Pantala Appartment, Solapur
५)	५	4. Yogiraja Industrial Consultant, Sr.40/1, Samay Appartment, Bhauwadi road, Bopodi, Pune 411020 5. Urjal Consultants, Pvt. Ltd, Pune यांचा समावेश करण्यात आला.
६)	६	मान्यता देण्यात आली.
७)	७	मान्यता देण्यात आली.
८)	८	ठराव क्र.मधील अ.क्र.२ नंतर खालीलप्रमाणे: 3. Deccan Enviremental Consultant Pvt. Ltd, Plot No.403, Pantala Appartment, Solapur 4. Yogiraja Industrial Consultant, Sr.40/1, Samay Appartment, Bhauwadi road, Bopodi, Pune 411020 5. Urjal Consultants, Pvt. Ltd, Pune यांचा समावेश करण्यात आला.
९)	९	मान्यता देण्यात आली.
१०)	१०(१)	मान्यता देण्यात आली.
११)	१०(२)	मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय:

[२२(१)] मा. विभागीय सहसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचे दि.०१/०६/२००६ रोजीच्या आदेश, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र.४०४२/२०१६ वरील दि.११/०४/२०१६ रोजीच्या निकालाच्या अनुषंगाने चेंजिस-इन-स्टाफ एक सदस्यीय समितीने श्री. बिचितकर भारत बापू यांना श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील रुजू दि.०१/०४/२००९ पासून (Ad-hoc) मान्यता देण्याकरिता शिफारस केलेली आहे. सदर शिफारशींना दंडक ६५ अन्वये मान्यतेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे जा. क्र.आय / टी / फा.१०८ / एसजेके / ९६६, दि.२५/०१/२००० रोजीच्या पत्रान्वये श्री. बिचितकर भारत बापू यांना शिक्षण प्रसारक मंडळ (दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय, मंगळवेढा) येथे एक ओपन जागेवर ओपन उमेदवार असा "इतिहास" पूर्णवेळ, पदाकरिता प्रथम क्रमांकावर नेट / सेट उत्तीर्ण होण्याच्या अटीवर "तदर्थ" मान्यता देण्यात आली होती.

तदनंतर मा. विभागीय सहसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचे दि.०१/०६/२००६ रोजीच्या आदेशान्वये शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा (दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालय, मंगळवेढा) येथून दि.३१/०३/२००९ रोजीच्या पत्रान्वये कार्यमुक्त झाले, नंतर श्री. बिचितकर भारत बापू, अधिव्याख्याता विषय-इतिहास या पदावर दि.०१/०४/२००९ रोजी श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे रुजू झाले आहेत.

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र.४०४१/२०१६ वरील दि.११/०४/२०१६ रोजीच्या निकालाच्या अनुषंगाने एक सदस्यीय चेंजिस-इन-स्टाफ समितीने सोबत जोडल्याप्रमाणे चेंजिस-इन-स्टाफ मान्यता देण्याबाबत शिफारस केली आहे. सदर चेंजिस-इन-स्टाफ समितीची शिफारस दंडक ६५ अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मा. विभागीय सहसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांचे दि.०१/०६/२००६ रोजीच्या आदेश, मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र.४०४२/२०१६ वरील दि.११/०४/२०१६ रोजीच्या निकालाच्या अनुषंगाने चेंजिस-इन-स्टाफ एक सदस्यीय समितीने श्री. बिचितकर भारत बापू यांना श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील रुजू दि.०१/०४/२००९ पासून (Ad-hoc) मान्यता देण्याकरिता केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२२(२)] रेकॉर्ड कीपर-नि-लिपिक या पदाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात देखरेख समितीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील रिक्त असलेल्या रेकॉर्ड कीपर-नि-लिपिक या पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर पदावर कार्यरत असलेले कर्मचारी श्री. शरद एस. पवार यांच्या सेवा समाप्त केल्यानंतर त्यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. सदर याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर विद्यापीठाने त्यांच्या विरोधात एलपीए ५४१० / २०११ दाखल केलेली आहे. सदर एलपीए मधील अंतरिम आदेशानुसार त्या पदावर श्री. रविंद्र कोरे यांची उक्त एलपीए च्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून नेमणूक करण्यात आली होती. श्री. रविंद्र कोरे यांनी राजीनामा दिला असून, तो मंजूर करण्यात आलेला आहे. सदरचा राजीनामा परत घेण्याबाबत त्यांनी विनंती केली असता, विद्यापीठाने त्यांची विनंती अमान्य केल्याने त्यांनी मा. उच्च शिक्षण मंत्री यांचेकडे विनंती अर्ज व मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिका मा. उच्च न्यायालयाने दि.२५/०४/२०१६ रोजी फेटाळली आहे. मा. मंत्री महोदयांकडील तक्रार अर्जासंबंधात मा. मंत्री महोदयांच्या पत्रानुसार मा.कुलगुरु महोदयांनी स्वतः सुनावणी घेवून मंत्रालयात अहवाल पाठविला आहे. सदर प्रकरणात मा.मंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. खानविलकर यांनी कुलसचिव यांना दोन तीन वेळा फोन करून मा.कुलगुरुंनी सादर केलेल्या अहवालावर मा. मंत्री महोदय लवकरच निर्णय घेणार आहेत, त्यामुळे सदर पदाची लेखी परीक्षा घेऊ नये असे सांगितले आहे.

उक्त विषय देखरेख समितीच्या दिनांक २९/०४/२०१६ च्या बैठकीत ठेवला असता, त्यावर देखरेख समितीने खालील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

“श्री. आर. एम. कोरे यांच्या प्रकरणात मा.उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असली तरी त्यांचे प्रकरण मा. मंत्री महोदयांकडे प्रलंबित आहे. शिवाय त्यांची मूळ नियुक्ती ही एलपीए ५४१० / २०११ च्या अधिन राहून केलेली आहे. त्यामुळे सदर पदाची निवड प्रक्रिया करावी मात्र पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देताना वरीलप्रमाणे चालू असलेल्या प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून नियुक्तीचे आदेश पारित करावेत. वरील प्रमाणे कार्यवाहीची व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात येत आहे.”

सबब, रेकॉर्ड कीपर-नि-लिपिक या पदाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात देखरेख समितीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः रेकॉर्ड कीपर-नि-लिपिक या पदाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात देखरेख समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[२२(३)] मा.पीठासन अधिकारी, महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरण, पुणे यांनी दि.२६/०४/२०१६ रोजी पारित केलेल्या आदेशास अनुसरून कार्यवाही करण्यासंदर्भात देखरेख समितीने शिफारस केलेली बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठात यापूर्वी करार पध्दतीने लिपिक पदावर कार्यरत असलेल्या व गेल्या निवड प्रक्रियेच्या वेळी डावलण्यात आलेल्या उमेदवारांनी आणि वाहन चालक श्री. महेश पवार यांच्या नेमणूक आदेशातील अटीच्या अनुषंगाने त्यांना विद्यापीठाने कमी केल्याने, त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरण, पुणे येथे दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी दि.२६/०४/२०१६ रोजी झालेली असून, या तिन्ही प्रकरणांत न्यायाधिकरणाने खालील प्रमाणे अंतरिम आदेश दिलेले आहेत.

“If any appointment is made on the post on which the appellant was working the same shall be subject to decision of this appeal, so that in case the appeal is allowed the person who will be appointed on said post will have to go home, and it shall be mentioned in the appointment order if the appointment is made before decision of this appeal”

या संदर्भात देखरेख समितीने दिनांक २९/०४/२०१६ रोजीच्या बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

“उक्त सर्व प्रकरणातील मा. पीठासन अधिकारी, महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरण, पुणे यांचे अंतरिम आदेश विचारात घेता, संबंधित पदाच्या लेखी परीक्षा घ्याव्यात आणि त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देताना कनिष्ठ लिपिक पदासाठी गुणवत्ता यादीत येणाऱ्या शेवटच्या दोन उमेदवारांच्या नियुक्ती आदेशामध्ये व वाहन चालक पदासाठीच्या गुणवत्ता यादीतील दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेशामध्ये, मा. पीठासन अधिकारी यांच्या वर नमूद केलेल्या अंतरिम आदेशाचा उल्लेख करून त्यांच्या नेमणूका ह्या उक्तप्रमाणे असलेल्या न्यायाधिकरणातील संबंधित प्रकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहतील असा स्पष्टपणे उल्लेख करावा. वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.”

देखरेख समितीचा निर्णय वरील प्रमाणे झालेला आहे. तथापि, मा. पीठासन अधिकारी, महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरण, पुणे यांनी त्यांच्या दि.२६/०४/२०१६ रोजीच्या अंतरिम आदेशात संबंधित पदाच्या (कनिष्ठ लिपिक, वाहन चालक व शिपाई) लेखी परीक्षा घ्याव्यात व त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देताना कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या शेवटच्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेशामध्ये, वाहन चालक पदासाठीच्या गुणवत्ता यादीत शेवटच्या दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या व शिपाई पदासाठीच्या गुणवत्ता यादीत शेवटच्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेशामध्ये अंतरिम आदेशाचा उल्लेख करून त्यांच्या नेमणूका ह्या न्यायाधिकरणातील संबंधित प्रकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहतील असा स्पष्ट उल्लेख करावा, असा निर्णय दिलेला आहे.

सबब, देखरेख समितीने केलेली शिफारस व मा. पीठासन अधिकारी, महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरण, पुणे यांनी दिलेला निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मा. पीठासन अधिकारी, महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरण, पुणे यांनी त्यांच्या दि.२६/०४/२०१६ रोजीच्या अंतरिम आदेशात संबंधित पदाच्या (कनिष्ठ लिपिक, वाहन चालक व शिपाई) लेखी परीक्षा घ्याव्यात व त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देताना कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या शेवटच्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेशामध्ये, वाहन चालक पदासाठीच्या गुणवत्ता यादीत शेवटच्या दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या व शिपाई पदासाठीच्या गुणवत्ता यादीत शेवटच्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेशामध्ये अंतरिम आदेशाचा उल्लेख करून त्यांच्या नेमणूका ह्या न्यायाधिकरणातील संबंधित प्रकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून देण्याबाबत देखरेख समितीने केलेली शिफारस स्विकारून मान्यता देण्यात आली.

[२२(४)] सन २०१६ करिता "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार" निवड समितीवर एका सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाद्वारे सन २०१६ करिता "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव" पुरस्काराकरिता स्थानिक वर्तमान पत्रात व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर निवेदन देवून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव" करिता विहित मुदतीत एकूण ०७ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

"सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव" पुरस्काराकरिताच्या नियमावलीत नियम ४ मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

नियम क्र.४	नामनिर्देशन पध्दत: सदरील पुरस्कारासाठी मा. व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेल्या पाच नावामधून एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले जाईल. सदर त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष हे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु असतील, अन्य विद्यापीठाचे आजी किंवा माजी कुलगुरु व सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले एक सदस्य हे सदर समितीचे सदस्य असतील. पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून व्यवस्थापन परिषद ५ अर्जांची शिफारस उपरोक्त समितीकडे करेल.
------------	--

उक्त तरतूद विचारात घेता, व्यवस्थापन परिषदेकडून शिफारस होणाऱ्या पाच अर्जातून एका अर्जाची निवड करण्याकरिता त्रिसदस्यीय निवड समिती गठीत करणे आवश्यक आहे. सदर समितीतील एक सदस्य व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करावयाचे आहे.

सबब, सन २०१६ करिता "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार" निवड समितीवर एका सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१६ करिता "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार" निवड समितीवर श्री. दत्ता गायकवाड, कार्यवाह, हिराचंद नेमचंद ग्रंथालय, सोलापूर नामनिर्देशन करण्यात आले.

[२२(५)] सन २०१६ करीता “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार” करीता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन ०५ प्रस्तावांची शिफारस निवड समितीकडे करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाद्वारे सन २०१६ करिता "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव" पुरस्काराकरिता स्थानिक वर्तमान पत्रात व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर निवेदन देवून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरुन "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव" करिता विहित मुदतीत एकूण ०७ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	शिफारस कर्त्याचे नाव	ज्यांची सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कारा करिता शिफारस केलेली आहे त्या व्यक्तीचे नाव
१)	प्राचार्य डॉ. ए. एच. माणिकशेटे	श्री. विलास शिवलाल शहा
२)	आर्कि. सीमंतिनी चाफळकर	श्री. आनंद कुंभार
३)	श्री. अंगत वाय. एन.	डॉ. सुभाष ज्ञानदेव कदम
४)	श्री. पां. न. निपाणीकर	कवी प्रकाश गव्हाणे
५)	अॅड. भास्कर व्यंकटेश नेर्लेकर	प्रा. डॉ. पुरणचंद्र पांडुरंग पुंजाल
६)	प्रा. डॉ. एस. व्ही. लोणीकर	प्रा. गो. मा. पवार
७)	श्री. व्ही. एन. गायकवाड	श्री. सिध्देश्वर बसप्पा म्हेत्रे

"सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव" पुरस्काराकरिताच्या नियमावलीत नियम ४ मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

नियम क्र.४	<b>नामनिर्देशन पध्दत:</b> सदरील पुरस्कारासाठी मा. व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेल्या पाच नावामधून एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले जाईल. सदर त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष हे सोलापूर विद्यापीठाचे गुलगुरु असतील. अन्य विद्यापीठाचे आजी किंवा माजी कुलगुरु व सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले एक सदस्य हे सदर समितीचे सदस्य असतील. पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन व्यवस्थापन परिषद ५ अर्जाची शिफारस उपरोक्त समितीकडे करेल.
------------	--

उक्त तरतूदीनुसार, सन २०१६ करिता "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार" करिता वरीलप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन फक्त पाच प्रस्तावांची शिफारस त्रिसदस्यीय निवड समितीकडे करणे आवश्यक आहे.

सबब, सन २०१६ करिता "सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार" करिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन पाच प्रस्तावांची शिफारस निवड समितीकडे करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१६ करीता “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार” करीता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन ०५ प्रस्तावांची शिफारस खालील गठीत केलेल्या समितीसमोर ठेवण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

- १) श्री. आनंद कुंभार
- २) कवी प्रकाश गव्हाणे
- ३) प्रा. डॉ. पुरणचंद्र पांडुरंग पुंजाल
- ४) प्रा. गो. मा. पवार
- ५) श्री. सिध्देश्वर बसप्पा म्हेत्रे

[२२(६)] अभियांत्रिकी विभागासाठी एक टेक्नीकल IT। झालेला टेक्नीकल असिस्टंट व एक सिव्हिल डिप्लोमा झालेला ज्यु. इंजिनिअर यांच्या वेतनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाकडे सध्या RUSA अंतर्गत वेगवेगळे कामे सुरु असून सद्यस्थितीत विभागातील असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. सदर कामाचा व्याप पाहता RUSA अंतर्गत असलेली कामे व विद्यापीठातील इतर टेंडर व दरपत्रकाची कामे, विविध बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करणे, मोजमाप घेणे व इतर तांत्रिक कामे करणेकरिता अभियांत्रिकी विभागाकडे एक टेक्नीकल असिस्टंट व एक डिप्लोमा झालेला ज्यु. इंजिनिअर यांची अत्यंत आवश्यकता आहे. सदर पदे ही कंत्राटी पध्दतीने नेमणूक करणेबाबतचा वेगळा प्रस्ताव मा. कुलगुरुमहोदयांनी मान्य केला आहे. रोजंदारीवर पदे भरताना आपल्याकडे प्रचलित दर रु.३४६/- इतका आहे. तरी या दरामध्ये वरील दोन्ही पदासाठी कोणीही उमेदवार मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामूळे टेक्नीकल असिस्टंट या पदासाठी IT। झालेला उमेदवारास महिना एकत्रित वेतन रु.१०,०००/- तसेच सिव्हिल डिप्लोमा झालेला उमेदवारास महिना एकत्रित वेतन रु.१५,०००/- दिल्यास उमेदवार मिळण्याची शक्यता आहे.

सबब, अभियांत्रिकी विभागासाठी एक टेक्नीकल IT। झालेला टेक्नीकल असिस्टंट व एक सिव्हिल डिप्लोमा झालेला ज्यु. इंजिनिअर यांची नियुक्ती व त्यांना दिली जाणाऱ्या वेतनाची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: अभियांत्रिकी विभागासाठी एक टेक्नीकल IT। झालेला टेक्नीकल असिस्टंट या उमेदवारास महिना एकत्रित वेतन रु.१०,०००/- व एक सिव्हिल डिप्लोमा झालेल्या ज्यु. इंजिनिअर उमेदवारास महिना एकत्रित वेतन रु.१५,०००/- देण्याबाबत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२२(७)] सोलापूर विद्यापीठात सन २०१७-१८ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्रातील सर्व कृषी, अकृषी विद्यापीठात इंद्रधनुष्य, अविष्कार, क्रीडा महोत्सव इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन मा. कुलपती कार्यालयामार्फत दरवर्षी करण्यात येते. त्यासाठी कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठांचे नामनिर्देशित केले जाते.

सन २०१७-१८ साली सोलापूर विद्यापीठ येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्याची बाब क्रीडा महोत्सवाचे यजमान पद मिळण्याकरिता मा. कुलपती कार्यालयास विनंती करण्यासाठी, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा होवून मान्यता मिळण्यास सदर प्रस्ताव दि.२८/०६/२०१६ रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठात सन २०१७-१८ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली.

[२२(८)] सौ. दया लालासाहेब देशमुख, सोलापूर हे त्यांचे १७१ पुरस्कांचा ग्रंथसंग्रह विद्यापीठ ग्रंथालयास देणगी दाखल देत आहेत त्याचा स्विकारणेबाबतचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: सौ. दया लालासाहेब देशमुख, सोलापूर यांच्या दि.१७/०६/२०१६ रोजीच्या पत्रानुसार त्यांचे व्यक्तीगत १७१ पुस्तकांचा ग्रंथसंग्रह विद्यापीठ ग्रंथालयास देणगी दाखल देण्याची इच्छा त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे. सोबत त्यांचे पत्र व पुस्तकांची यादी जोडली आहे. कृपया ती अवलोवनी घ्यावी. सदरचा देणगी दाखल देण्यात येणारा ग्रंथसंग्रह / पुस्तके विद्यापीठ ग्रंथालयाकडील सर्व प्रकारच्या वाचकांसाठी उपयुक्त आहे. त्याकरिता हा ग्रंथसंग्रह स्विकारण्याबाबत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम २८(एच) प्रमाणे हा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवून त्यास मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, सौ. दया लालासाहेब देशमुख यांचा व्यक्तीगत १७१ पुस्तकांचा ग्रंथसंग्रह स्विकारण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ).

ठराव: सौ. दया लालासाहेब देशमुख, सोलापूर यांचा १७१ पुरस्कांचा ग्रंथसंग्रह विद्यापीठ ग्रंथालयास देणगी दाखल स्विकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२२(९)] सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयाने सन २०१४-१५ व २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये बी. एस्सी. (ई. सी. एस.) भाग १ ते ३ या अभ्यासक्रमाकरिता मूळ प्रवेशक्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असल्याने सदर महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयाने बी. एस्सी. (ई. सी. एस.) या अभ्यासक्रमास मूळ प्रवेशक्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे प्रवेश दिलेला आहे.

अ. क्र.	अभ्यासक्रम	मूळ प्रवेशक्षमता	प्रवेशक्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवेश दिलेल्या विद्यार्थी संख्या	
			शै. वर्ष २०१४-१५	शै. वर्ष २०१५-१६
१)	बी. एस्सी. (ई. सी. एस.) भाग १	१६०	२३	८०
२)	बी. एस्सी. (ई. सी. एस.) भाग २	८०	०९	६६
३)	बी. एस्सी. (ई. सी. एस.) भाग ३	८०	४६	०५
एकूण अतिरिक्त विद्यार्थी			७८	१५१

= २२९

सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयाने सादर केलेली बी. एस्सी. (ई. सी. एस.) अभ्यासक्रमाची प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पाहता महाविद्यालयाने विद्यापीठ मान्यता न घेता शै. वर्ष २०१४-१५ व २०१५-१६ चे असे मिळून एकूण २२९ अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे दिसून येते.

जर एखाद्या महाविद्यालयाने त्यांच्याकडील कोणत्याही अभ्यासक्रमाला मूळ प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला तर दंडक ४४ अन्वये संबंधित महाविद्यालयाला आर्थिक दंड करण्याची तरतूद आहे. (सोबत दंडकाची छायांकित प्रत जोडलेली आहे.)

**उक्त बाबीसंदर्भात विद्यापीठ दंडक ०.४४ (iii) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.**

- A fine not less than the amount of annual tuition fees and not more than ten times the annual tuition fees per students, for students admitted in excess of the permitted strength for course / division or for admitting students in violation of the rules of admission.

सबब, सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयाने सन २०१४-१५ व २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये बी. एस्सी. (ई. सी. एस.) भाग १ ते ३ या अभ्यासक्रमाकरिता मूळ प्रवेशक्षमतेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असल्याने सदर महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयाने सन २०१४-१५ व २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये बी. एस्सी. (ई. सी. एस.) भाग १ ते ३ या अभ्यासक्रमाकरिता मूळ प्रवेशक्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असल्याने सदर महाविद्यालयास A fine not less than the amount of annual tuition fees प्रमाणे दंड आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२२(१०)] महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ७७ अंतर्गत Walk in Interview द्वारे कंत्राटी शिक्षकीय पदे आवेदन पत्र शुल्कात इतर विद्यापीठातील आवेदन पत्राचे शुल्क विचारात घेवून केलेली वाढ म. वि. अधिनियम १९९४, कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठातील सर्व संकुलांचा शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठीचा नियमित शिक्षकांचा कार्यभार वगळून उर्वरित कार्यभारानुसार महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, कलम ७७ अंतर्गत कंत्राटी शिक्षकीय पदे भरण्यासाठी मा. कुलगुरुमहोदयांनी एकूण ३९ शिक्षकांची पदे (संकुलनिहाय) निर्मित करून मान्यता प्रदान केलेली आहे. सदर कंत्राटी स्वरूपातील पदे भरण्याकरिता दि.२८/०६/२०१६ व दि.२९/०६/२०१६ रोजी मुलाखतींचे (Walk in Interviews) आयोजन विद्यापीठ कार्यालयात करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४, कलम ७७ अंतर्गत Walk in Interview द्वारे कंत्राटी शिक्षकीय पदांच्या आवेदन पत्र शुल्कात इतर विद्यापीठातील आवेदन पत्राचे शुल्क विचारात घेवून शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून आवेदन पत्र शुल्कात केलेली वाढ खालीलप्रमाणे:

अ. क्र.	प्रवर्ग	या पूर्वीचे शुल्क	वाढीव शुल्क
१)	मागास प्रवर्ग	रु.२००/-	रु.२५०/-
२)	खुला प्रवर्ग	रु.२००/-	रु.५००/-

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ तील प्रथम सत्र दि.१५/०६/२०१६ रोजी प्रारंभ झाल्याने नियमित शिक्षकांचा कार्यभार वगळून उर्वरित कार्यभारानुसार कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया तातडीने करणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १४(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद